

न्नाधुसंग्रामसंयुक्तान् ब्रवर्नैर्हये: MBh. 3, 14960. संपत्तं राज्यमिच्छन् R. 2, 97, 18. — 9) संपत्त �wohlschmeckend, lecker; subst. Leckerbissen: एकः संपत्तमश्चात् पस्ते हरति पुष्करम् MBh. 13, 4567 (vgl. एकः स्वादु समग्रात् 4528), 5, 1011. संपत्ततर्मेवान् दरिद्रा भुजते सदा। नृत्स्वादुतां बनयति 1144. संभावयं गोषु संपत्तं संभावयं ब्राह्मणो तपः R. 5, 88, 9. संपत्तवृपैर्वर्ज-भिर्मैति: 14, 45. संपत्तकारं (= स्वादुकारं) भुजे P. 3, 4, 26, Sch. — Statt संपत्ता (können etwa vollkommen gerüstet bedeuten) M. 7, 200 ist wohl mit der Calc. Ausg. संपत्ता zu lesen. — Vgl. संपत्ति, संपद्. — caus. 1) Jmd Etwas verschaffen, zu Theil werden lassen, zuführen: वाचा देवे-भ्या हृव्यं संपादयति AIT. BR. 2, 5. रथम् MBH. 7, 6380. सर्वं संपादयामि ते 13, 2867. संपादिता: प्रणायिनो (gen.) विमवा: BHARTR. 3, 68. एवं संपादयत्स्ते तदन्योऽन्यम् MBH. 4, 336. युष्मद्वेजनम् PANĀKAT. 69, 6. स यद्यपि कुरुक्षे मे धात्रापहृतः। तवाव्ययं कूर्म शाकार्थं संपादितः 144, 19. तस्यास्वादनेन सौख्यं संपादयामि भिरुद्धया (lies भिरुद्धये) 61, 14. अभूत्संपादितस्वाडुकलो मे मनोरथः CĀK. 108, 15. तेनैव चारकमुख्यापयेन कन्यापुरप्रवैशं भूयो इपि मे समपादयत् DAÇAK. in BENF. Chr. 200, 21. sich Etwas verschaffen: ज्ञानं संपाद्य संसारे यः परेभ्यः प्रयच्छति PADMA-P. in Verz. d. Oxf. H. 13, a, 7. पारिशेष्यात्समस्तानेवैतान्संपादयति यदा CĀK. zu BRH. ĀR. UP. S. 261. — 2) fertig machen, zubereiten (Speisen), zu Stande bringen, hervorbringen, vollführen, ausführen: येन पुरतः पृष्ठतश्चैकैं पृष्ठं संपादयामि PANĀKAT. 251, 18. मूदः संपादितानि — मांसानि R. 3, 28, 7. पौष्ट्यलीलवणाण्यो व मत्स्यान्संगादविष्ययः 76, 24. सक्तवः संपादिता: zur Erkl. von दृष्टव्यारदा: P. 6, 2, 9, Sch. तेन (पुरुदेण) संपादितं सत्यम् gerathen lassen HARIV. 3794. असंपादयतः कंचिद्वर्यम् Spr. 281. स्वार्थान्संपादयतः BHARTR. 2, 59. शब्दे महत्वं संपादयति Schol. zu GAIM. 1, 17. तेन तत्त्वैव संपादितम् DAÇAK. in BENF. Chr. 196, 14. संपादितं महत्वान् PRAB. 31, 3. महोद्यस्यामिनो यः प्रतिष्ठां समपादयत् RĀGA-TAR. 5, 28. तम्भूलोद्धतिरम्भसा — संपादिता 477. संपादितदर्शन KATHĀS. 26, 204. प्रदर्शितस्तत्र च यः क्रमो द्वितीयः। तमाणु संपादय R. GORR. 2, 80, 25. स्वसुः पाणिप्रदृणम् RAGH. 7, 26. कात्स्ततम् CĀK. zu BRH. ĀR. UP. S. 261. संपादिता — प्रतिज्ञा महती व्याय MBH. 7, 6411. KATHĀS. 38, 156. कामम् MBH. 13, 4032. BHĀG. P. 6, 18, 35 (med.). स्पृहाम् MBH. 3, 15278. ग्रामनम् RAGH. 9, 82. अटेशम् PRAB. 19, 10. स्वामिनियाम् 103, 5. श्रुत्युपान् Gehorsam erweisen BHARTR. 3, 48. — 3) vollständig machen: दश ता श्राङ्कती: संपादयते CĀT. BR. 41, 1, 2, 2. एकादश रक्षानि 5, 3, 1, 12. लो डुःस्थमनपदम् — संपादयन् BHĀG. P. 4, 16, 35. — 4) umbilden in: येनैनम् — पुरुषं प्रियं संपादयिष्यसि KATHĀS. 37, 114. — 5) mit Etwas versehen: अश्रेन रथम् CĀT. BR. 13, 2, 2, 5, 8, 9. भीमं संपादयामास रथेन MBH. 6, 2304. क्रियया Jmd beschäftigen, Jmd ein Geschäft übertragen SADDH. P. 4, 18, b. मत्या परीक्ष्य मेधावी बुद्धा संपाद्य चासकृत् so v. a. überlegen MBH. 5, 1487. — 6) eins werden, sich vereinigen, übereinkommen: देवा अग्रयेन न समपादयन् AIT. BR. 2, 25. मध्यमे संपादयी चक्रः 7, 5. CĀT. BR. 2, 2, 4, 16. श्रवीकरणाते परः संपादयति 3, 3, 2, 4. KHĀND. UP. 5, 11, 2. KĀTJ. CR. 22, 4, 3. LĀTJ. 8, 6, 2, 9, 4, 25. — 7) erreichen, gelangen zu: संपादयत्वै सह लोकमेकम् AV. 12, 3, 39. पन्नगाशनमाकाशे पतंते पक्षिमेविने। अभिभूय इवनाश्रु लङ्घा संपादये धुवम् R. 5, 3, 40. — Vgl. संपादक, संपादन, संपादनीय, संपादयितरः.

— अभिसम् 1) zu Etwas werden, einem Andern gleich werden, übergehen in: (सामनी) विराङ् दशनीयभिसमयेताम् AIT. BR. 3, 23, 4, 1. TBR.

1, 2, 2, 2. CĀNKR. CR. 14, 23, 5. समानं त्विकारम् SHADV. BR. 2, 3. CĀT. BR. 6, 4, 2, 8. इष्टकामग्निभिसंपद्यते 9, 5, 4, 61. यत्कर्म कुरुते तदभिसंपद्यते 14, 7, 2, 7. श्रोत्रे कीमे सर्वे वेदा अभिसंपद्यता: 9, 2, 4. (आनुष्ठुभः प्रगायाः) विराजामभिसंपद्यतः पव्याकर्त्ये indem er einer zweifachen Virág (in den Zahlenverhältnissen) gleich wird, einer in Pada und einer in Silben bestehenden, RV. PRĀT. 18, 3. CĀMK. zu BRH. ĀR. UP. S. 278. — 2) gelangen in, auf: स पद्येकामात्रमभिद्यापीत स तेनैव संवेदितस्तुर्णमेव जगत्याम-भिसंपद्यते PRAÇNOP. 5, 3. gelangen zu, erlangen: पुरुषे ज्ञायमानः शरीरमभिसंपद्यमानः CĀT. BR. 14, 7, 1, 8. देवतम् 34. — Vgl. अभिसंपद्यति fg. — caus. gleich machen, umbilden in: विराजमेव तन्मासि मास्यभिसंपद्यतयो यत्ति AIT. BR. 4, 16. CĀT. BR. 4, 1, 1, 22. 2, 3, 1, 18. वीर्यमेवैतदाशिष्यो अभिसंपद्यति 4, 9, 1, 17. 5, 3, 1, 12. — उपसम् 1) gelangen zu: गन्धारानेवापासंपद्येत् KHĀND. UP. 6, 14, 2. तेदेशमुपसेप्ते MBH. 11, 363. एकवमुपसंपद्वा न वासे इहं व्याय मम् 5, 1195. अपरब्रह्मभावमुपसेपतः CĀMK. zu BRH. ĀR. UP. S. 199. उपसंपत्त = प्राप्त H. an. 5, 25. — Das partic. उपसंपत्त hat noch folgende Bedeutungen: 2) fertig, zubereitet (von Speisen) AK. 2, 9, 45. H. 413. an. 3, 25. — 3) vollkommen vertraut mit: देशकालोपसंपद्वा (गी) MBH. 13, 3466. — 4) hinreichend, = पर्याप्त H. an. HALJ. 2, 171. — 5) versehen mit: कुसुमैरुपसंपद्वा (नदी) R. 2, 95, 3. गुणैः 4, 7, 5. मङ्गलैः 2, 23, 42. वर्णाक्रौपेयसंपत्त M. 4, 68. कुलशीलैः MBH. 3, 2426. — 3) heimgegangen, gestorben H. 373. H. an. (hier ist मृते st. मृतै zu lesen). HALJ. 3, 7. श्रोत्रिये तपौ-संपत्ते त्रिरात्रमश्रुचुर्चिरवित् M. 5, 81. KULL. erklärt उपसंपत्ते durch मैत्रादिना तत्समीपवर्तीनि तद्वक्त्वास्मिनि und ergänzt संस्थिते gestorben aus dem vorangehenden CLOKA. geschlachtet, geopfert AK. 2, 7, 26. — Vgl. उपसंपत्ति. — caus. 1) herbeischaffen, verschaffen, zuführen: घृतं श्वेतानि माल्यानि समित्यश्वै सर्वप्राप्तान्। उपसंपादयामास R. 2, 23, 26. अस्ति नः को-प्रयनिच्यो महानविदितस्तत्वः। तमहं वेद नान्यस्तमुपसंपादयामि ते ॥ MBH. 5, 4630. — 2) bei den Buddhisten in den Stand der Priester aufnehmen, Jmd der Priesterweihe theilhaftig machen: स आयुष्मता शारिपुत्रेण प्रत्राजित उपसंपादित श्रावणमत्तुष्यं च प्राप्तिः BURN. Intr. 48; vgl. उपसंपत्ता bei KÖPEN, I, 335, 374.

2. पद् (= 1. पद्) oder पाद् m.; sg. पाद् (daneben पद् H. 616, Sch.), पादम्, पदी u. s. w.; du. पादी, पद्माम्, पैदाम्; pl. पादस्, पदैस् u. s. w. P. 6, 1, 63, 4, 130. VOP. 3, 39, 145, 146. Die acc. पादम् und पदैस् können auch auf पाद् zurückgeführt werden, gehören aber in der vedischen Sprache zu पद्. Am Ende adj. comp. P. 5, 4, 138, 40. im fem. °पद् (°पाद्) und °पदी 4, 1, 8. VOP. 4, 17. °पदी P. 5, 4, 139. m. 1) Fuss AK. 2, 6, 2, 22. H. 616. Sch. मक्षात्तं चिदर्वुदं नि क्रमी: पदा RV. 4, 31, 6. उर्व्या: पदा नि देधाति सात्मा 146, 2, 5, 54, 11. ये तै श्येनः पदभरत 8, 71, 9. श्रधः सप्तां मे पदारिमे सर्वे अभिष्ठिताः 10, 166, 2. AV. 3, 7, 2, 4, 14, 9. पद्मा प्रतीति तिष्ठतु 5, 30, 13. 10, 1, 21. 14, 8, 14. MUÑP. UP. 2, 1, 4. महूद्धनं व्येम पत्सु RV. 8, 57, 9. VS. 9, 8, 4, 19, 23, 20. समीचो हैवायं पशुः पदो ल्लेत् CĀT. BR. 3, 8, 3, 27, 2, 1, 4, 24. AIT. BR. 2, 6. उभयतःपात्पुरुषः 5, 33. — पादम् M. 6, 46. पदा 4, 207, 11, 43, 188. JĀGN. 1, 155. MBH. 2, 2374, 4, 461. MĀRK. P. 14, 59, 51, 91, 77, 29. पदै M. 2, 71, 4, 52, 65, 5, 142, 8, 125. JĀGN. 1, 207. पद्माम् PANĀKAT. 260, 13. केचिद्दत्तैः कौरैः केचित्केचित्पद्मां (d. u.) हृता गङ्गैः MBR. 3, 2343. कायं पद्मामिह प्राप्तै zu Fuss R. 1, 48, 4. SIV.